Godrei Industries Limited Regd. Office: Godrei One.

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India. Tel.: 91-22-2518 8010/8020/8030

Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejindustries.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: July 18, 2024

To.

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: BSE Scrip Code No.500164

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

Ref: GODREJIND

Subject: Intimation of Loss of Share Certificate / Issue of Duplicate Share Certificate under Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificates, details of which are given below:

Folio No.	Name of Shareholders	Share Certificate No.	Distinct	No. of	
			From	То	Shares
0108828	VIMAL CHANDRA KESHARI	0401674	050523543	050523722	180
0106384	GODAWARI GUPTA	0401650	050518893	050519072	180
G003232	GODAWARI GUPTA	0403089	051238275	051238364	90
B005262	B L GUPTA	0402901	051173661	051173720	60

The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificates.

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholders regarding loss of their Share Certificates.







Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India. Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074

CIN: L24241MH1988PLC097781

Website: www.godrejindustries.com

In compliance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, a "Letter of Confirmation(s)" will be issued only after compliance of required formalities in this regard.

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on July 18, 2024.

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Telal Jariwala

Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

Encl: 1) Confirmation letter of our RTA dated July 16, 2024

2) Copies of Notice published in following newspapers on July 18, 2024:

- Financial Express

- Mumbai Lakshadeep





To,
Company Secretary,
Godrej Industries Limited
Godrej One, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli East, Mumbai – 400079.

16th July 2024

Subject: Issue of duplicate Share Certificates

Dear Sir/Madam,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:

		No. of Shares of			
Folio Number	Name of the Shareholder	Face Value Re 1/-	Distincti	ve Nos.	Old Cert No
			From	То	
0108828	VIMAL CHANDRA KESHARI	180	050523543	050523722	0401674
0106384	GODAWARI GUPTA	180	050518893	050519072	0401650
G003232	GODAWARI GUPTA	90	051238275	051238364	0403089
B005262	B L GUPTA	60	051173661	051173720	0402901

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

lik iz ()

For Computech Sharecap Limited

Authorised Signatory

BAYER CROPSCIENCE LIMITED

CIN: L24210MH1958PLC011173

Regd. Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) - 400607. Tel. No.: 022-2531 1234; Fax No.: 022-2545 5063 Website: www.bayer.in; Email: ir bcsl@bayer.com

NOTICE OF 66TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 66th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held via Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on Wednesday, August 14, 2024, at 11:30 a.m. IST. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) – 400607.

In compliance with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022, 10/2022, 09/2023 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Notice of the 66th AGM along with the link to access the Annual Report inter alia containing Directors' Report, Corporate Governance Report, Business Responsibility & Sustainability Report, Management Discussion and Analysis Report, Auditors' Report and the Audited Financial Statements has been emailed to all Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The electronic dispatch has been completed on Wednesday, July 17, 2024. The copy of Notice of 66th AGM and Annual Report is also available on the website of the Company at www.bayer.in as well as on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

Instructions for Remote E-Voting and E-Voting during the AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting.

The remote e-voting period commences on Sunday, August 11, 2024 (9:00 a.m. IST) and ends on Tuesday, August 13, 2024 (5:00 p.m. IST). During this period. Members may cast their vote electronically. The remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, August 07, 2024 ("Cut-Off Date"). Any person, who is a Member of the Company as on the Cut-Off Date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

The Members who have voted through remote e-voting prior to the AGM shall be eligible to attend/participate in the AGM through VC/OAVM, however they shall not be eligible to cast their votes again. Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their vote by remote e-voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently.

A person who has acquired shares and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as of the Cut-Off Date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing user ID and password can be used.

In case of any queries relating to remote e-voting facility, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and/or e-voting user manual for Shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or can contact NSDL on evoting@nsdl.com /022 - 4886 7000 or contact Mr. Amit Vishal, Vice President - NSDL at amitv@nsdl.com or Ms. Pallavi Dabke, Senior Manager - NSDL at pallavid@nsdl.com / evoting@nsdl.com

Mr. Avinash Bagul (Membership No. FCS 5578/CP No. 19862) of BNP & Associates, Practicing Company Secretaries, or failing him either Mr. Kalidas Ramaswami (Membership No. FCS 2440/CP No. 22856), or Mr. K. Venkataraman, (Membership No. ACS 8897/CP No. 12459) Partners, M/s BNP and Associates has been appointed to act as the Scrutinizer to scrutinize the voting during the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.

Book Closure & TDS on Dividend

FURTHER NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 02, 2024, till Friday, August 09, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Final Dividend on the Equity Shares of the Company for the Financial Year ended March 31, 2024. The Final Dividend, if declared at the AGM will be paid on or after Wednesday, August 28, 2024, to those Members whose name appears on the Company's Register of Members as holders of Equity Shares on Thursday, August 01, 2024, and in respect of shares held in dematerialized form, to the Beneficial Owners of the Equity Shares as at the end of the day on the same date as per the details furnished by the Depositories for the purpose.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Shareholders w.e.f. April 01, 2020, and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to Shareholders at the prescribed rates (plus applicable surcharge and cess) as may be notified from time to time. The information regarding the applicability of TDS rate for various categories of Shareholders and documentation required, is available under the Investor section at www.bayer.in. The Shareholders are requested to send all the necessary documents complete in all respect through email at dividend.india@bayer.com on or before Thursday, August 01, 2024, to enable the Company to deduct the correct TDS on the dividend payment.

Speaker Registration

Place: Thane

Date: July 18, 2024

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a Speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/Folio Number, PAN, Mobile Number at ir_bcsl@bayer.com from Monday, August 05, 2024 (9:00 a.m. IST) to Friday, August 09, 2024 (5:00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a Speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

For Bayer CropScience Limited

Bharati Shetty Company Secretary and Compliance Officer (Membership No. ACS 24199)



Registered Office: 19-A Dhuleshwar Garden, Jaipur, Rajasthan, India, 302001. www.aubank.in

The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from AU Small Finance Bank Limited ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/their dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles on 23 Jul 2024 between 11:00 AM - 3:00 PM (Time) at below mentioned branches according to the mode specified therein. In the case of deceased borrowers, all conditions will be applicable to legal heirs. Please note that in the event of failure of the above auction, the bank reserves its right to conduct another auction without prior intimation

E-Auction Branch Details (E-auction will be conducted by using Weblink https://gold.samil.in)

AKOLA - 23660001731856 | AMALNER - 24660000519742 | AMRAVATI 23660001820289 24660000448084 24660000556071 24660000610070 BHUSAWAL - 23660001842697 23660001877841 24660000118666 24660000472318 24660000555473 24660000597153 24660000635243 24660000684059 | CHALISGAON - 23660001860163 23660001865813 2466000001466 24660000443434 24660000496253 24660000687974 DHULE - 23660002377044 24660000566822 | MIRA ROAD BRANCH 24660000316094 24660000685107 | MUMBAI - KANDIVALI 23660001923025 23660002192422 | NAGPUR - SHANKAR NAGAR 24660000645364 24660000662071 | NANDGAON - 24660000489556 24660000564275 | PUNE - SATARA ROAD SWARGATE - 23660002185615 24660000489476 24660000542277 | SANGAMNER - 24660000497891 SHIRPUR - 23660001859225 | WANI - 23660001811046

Note: The auction is subject to certain terms and conditions mentioned in the bid form. which is made available before the commencement of auction.

> Manager AU Small Finance Bank Limited

Place: Mumbai

Date: July 18, 2024



CREDITACCESS GRAMEEN LIMITED

No. 49, 46th Cross, 8th Block, Jayanagar, Bengaluru - 560070 Tel: +91 80 22637300 | Fax: +91 80 26643433 Email: cs@cagrameen.in; Website: www.creditaccessgrameen.in CIN: L51216KA1991PLC053425

NOTICE OF THE 33" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 33" Annual General Meeting (AGM) or the members of CreditAccess Grameen Limited (the "Company") will be held on Monday, August 12, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC") to transact the businesses as set out in the Notice calling AGM. In compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 02/2021 2/2022, 10/2022 and 09/2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 issued by the Securities and Exchange Board of India (herein after collectively referred to as 'Circulars'), Companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated July

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for 2023-24 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company, Depository Participants/Registrar & Share Transfer Agent. These documents are also available on the website of the Company at www.creditaccessgrameen.in, Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin Technologies Limited ('KFintech'), the Company's Registrar & Share Transfer Agents (RTA) at https://evoting.kfintech.com/. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on July 17.

Members holding shares in physical form or dematerialized form, as on the cut-off date August 05, 2024, may cast their votes electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of RTA (remote e-voting') Members are hereby informed that:

- The businesses as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the
- Record date for the purpose of Dividend is fixed as Friday, July 26
- Book Closure date: July 27, 2024 to August 12, 2024 (both days
- Dividend, if declared, will be paid on Friday, August 23, 2024;
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote evoting or by e-voting system at the AGM shall be Monday, August 05, 2024;
- Remote e-voting shall commence on Thursday, August 08, 2024 (9:00 a.m. IST);
- vii) Remote e-voting shall end on Sunday, August 11, 2024 (5:00 p.m.
- viii) Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on August 11, 2024:
- ix) Members who names are appearing in register of members or in the register of beneficial owners as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in Any person, who acquires shares of the Company and becomes a
- member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Monday, August 05, 2024, may obtain the login ID and password by sending a request at einward.ris@kfintech.com. However, if a member is already registered with RTA for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote. Members may note that: a) once the votes on a resolution is cast
- by a member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their votes again;
- xii) The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company www.creditaccessgrameen.in
- xiii) Shareholders who have not registered their email address and in consequence the Annual Report, Notice of AGM could not be serviced, may temporarily get their email address and mobile number registered with their respective Depository Participants or with the Company's RTA, by following the instructions provided at https://ris.kfintech.com/email_registration/. Members holding shares in physical form are requested to update their email address and contact details by sending Form no. ISR-1 and respective details to einward.ris@kfintech.com. In case of any queries, shareholders may write to einward.ris@kfintech.com.
- xiv) Shareholders may also visit the website of the company www.creditaccessgrameen.in or the website of the RTA https://evoting.kfintech.com/ for downloading the Annual Report and Notice of the AGM.
- xv) In case of any queries, shareholders may write to einward.ris@kfintech.com. Or contact Mr. Balamurli Sridhar, Manager of KFintech at toll free no. 1800 345 4001.
- xvi) Alternatively, members may send an e-mail request at the email id einward.ris@kfintech.com along with a scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy for sending the Annual report, Notice of AGM along with remote e-voting instructions.

for CreditAccess Grameen Limited

Place: Bengaluru M. J. Mahadev Prakash Date: July 17, 2024 Company Secretary & Chief Compliance Officer financialexp.epapr.in



Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781 Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra

Tel.: 022- 2518 8010; Fax: 022- 2518 8066 Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the following Share Certificates are stated to be lost / misplaced / stolen and the registered holder(s) thereof / claimant(s) thereto have applied to the Company for issue of

Folio Number	Name of the Shareholder(s)	No. of Shares (Face Value ₹1/- each)	Distinct	Share Certificat Number	
			From	To	1
0108828	VIMAL CHANDRA KESHARI	180	050523543	050523722	0401674
0106384	GODAWARI GUPTA	180	050518893	050519072	0401650
G003232	GODAWARI GUPTA	90	051238275	051238364	0403089
B005262	B L GUPTA	60	051173661	051173720	0402901

In case any person has any claims in respect of the above-mentioned shares/any objection(s) for the issuance of Letter of Confirmation(s) in favour of the above stated applicants, he/she/they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 19 (Fifteen) days from the date hereof, no claim(s) are received by the Company in respect of the said Share Certificates, Letter of Confirmation(s) will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificates.

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala

Company Secretary & Compliance Officer

Mindteck,

Mindteck (India) Limited

(CIN: L30007KA1991PLC039702) Registered Office: A.M.R. Tech Park, Block 1, 3rd Floor, #664, 23/24. Hosur Main Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068

NOTICE Transfer of Equity Shares in favour of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) as amended from time to time, that the Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unpaid/unclaimed for seven (7) consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund

In compliance with the Rules, the Company has sent individual notices to all the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF, the full details of such shareholders together with their Folio No./DP-Client ID is made available on the Company's website www.mindteck.com/investors. In this connection, please note the following:

- For shares held in physical form: Duplicate share certificate(s) shall be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in those shareholders name and held by them, shall automatically stand
- For shares held in electronic form: Those shareholders demat account shall be debited for the shares liable for transfer to IEPF.

Those concerned shareholders are requested to make a valid claim for their unclaimed dividend to our Registrar and Share Transfer Agent (RTA), as soon as possible. In the event no valid claim is received by the Company from them on or before October 15, 2024, the Company will proceed to transfer the Equity Shares in favour of IEPF Authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim those shares from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of those shares/unclaimed dividends, once it is transferred to IEPF pursuant to the

In case of any queries, the concerned shareholders may contact the Company's RTA, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel No.: 022 49186000-79. Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

Place: Bengaluru Date: July 17, 2024 For Mindteck (India) Limited Sathya Raja G.

AVP-Legal and Company Secretary

Form No. INC-26 [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the newspaper for change of Registered office of the company from one state to another Before the Central Government, Western Region

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act. 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 In the matter of M/S KRAVISH PHARMACEUTICAL

PRIVATE LIMITED having its registered office at FLAT NO 604, WING B1, FLR NO 6, PARK WOODS GHODBUNDER ROAD NR BATATA FACTORY Thane THANE, Maharashtra, India, 400607 --- Petitioner Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting/ Extra ordinary general meeting held on 17/07/2024 FLAT NO 604, WING B1, FLR NO 6, PARK WOODS GHODBUNDER ROAD, NR BATATA FACTORY Thane, THANE, Maharashtra, India, 400607 to enable the company to change its Registered Office Shifted from the State of Maharashtra ROC - Mumbai to State of Gujarat ROC - Ahmedabad. Any person whose interest is likely to be affected by

company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Western Regional Director at the address Everest. 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 Maharastra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its egistered office at the address mentioned below: For and on behalf of the

the proposed change of the registered office of the

KRAVISH PHARMACEUTICAL PRIVATE LIMITED KARUNA SHANKER PANDEY, (09679295), (Director and Shareholder) SHALINI PANDEY, (09552495) (Director and Shareholder)

OTHER

CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I, Meghna Namraj Bahadur, born on 10-12-1998 residing at Servant Quarter 5, Japan Consulate, Dhanukar Marg, Cumballa Hill, Carmicheal Road, Mumbai:400026, hereby notify that my name has been changed from Meghna Namraj Bahadur to Meghna Hikmat Bahadur. Additionally, the name of my father has been corrected from [Namraj] to [Hikmat] due to an error in my birth certificate. This correction was published in the Gazette of India under RNI No. MAHBIL/2009/31874 on

0130043542-1

"IMPORTANT"

June 20th-26th, 2024, Vide:

ending any monies or entering into any cting on an advertisement in any manne whatsoever. Registered letters are not



पावसाची रिपरिप; पिकांसाठी पोषक

तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. सध्या दोन दिवसांपासून

हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. आणखी तीन ते चार दिवस

पावसाची रिपरिप कायम राहणार आहे. या पावसाने रखडलेल्या पेरण्या म

ार्गी लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीसाठी

सध्याचा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून हलका

ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पुढील तीन दिवसदेखील पावसाची

परिशिष्ट १६

(उप-विधी क्र.३५ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत

करण्याबाबत हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना

श्रीमती ओशिथ सेरा रॉड्रीग्ज या विजय अपार्टमेंट निकुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड, सिझर रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ च्या प्रथम सह-मालक व

सदस्या होत्या आणि त्यांचे वैयक्तिक ५०% शेअर्स मालकीत्व अधिकार म्हणून आहेत आणि

यांच्याकडे **फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला** येथील जागेचे अधिकार होते, यांचे मुंबई येथे दिनांक

१५.०२.२०२४ रोजी सोसायटीकडे कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. तथापि **श्री**.

कॉनस्टान्स संतना रॉड्रीग्ज (मयताचे पती) यांचेही मुंबई येथे दिनांक २०.०९.२०१० रोजी

निधन झाले. सदर दोन्ही मयतांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात मुलगी श्रीमती

सॅन्ड्रा फिलोमिना उरसुला रॉड्रीग्ज ई पिन्टो अल्मेडा व मुलगा श्री. रेनाल्ड ॲन्थोनी जॉन

रॉड्रीग्ज (जे सदर फ्लॅटमध्ये द्वितीय सह–मालक आहेत) हे आहेत आणि मुलगी **श्रीमती**

सॅन्ड्रा फिलोमिना उरसुला रॉड्रीग्ज ई पिन्टो अल्मेडा यांनी सदर फ्लॅटचे हस्तांतरणासाठी

त्यांचा दावा सादर केला आहे आणि तद्नुसार सोसायटीने मुलगी **श्रीमती सॅन्ड्रा फिलोमिना**

उरसला रॉडीग्ज ई पिन्टो अल्मेडा यांच्या नावे त्यांची आई स्वर्गीय ओशिथ सेरा रॉडीग्ज

यांचे निधनानंतर दिनांक २८.०८.२०२२ रोजी भागप्रमाणपत्र क्र.३ व मयताचे शेअर्स हस्तांतर

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/

मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे

यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत

सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र

वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य

पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गविण्यात येत आहेत. वर दिलेल्या

मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या

मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त

केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या

नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/

सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, झेनिथ सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड** यांचे नोंदणीकृ

कार्यालय-दकान क्र.जी-८०. तळमजला. प्रॉफिट सेन्टर. ९० फीट रोड. महावीर नगर. कांदिवली पश्चिम. मंबर्ड

ooo६७, नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी), भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय), मुंबई यांच्याद्वारे वितरी

गेंदणी प्रमाणपत्र क्र.१३.०१०४१ दिनांक २८ सप्टेंबर, १९८८ हे येथे सुचित करीत आहेत की, त्यांच्याकडून

जर कोणासही सद<mark>्र मुळ नोंद प्रमाणपत्र</mark> सापडल्यास कृपया कंपनीच्या वर नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. सद्र जाहीर सूचनेच्या तारखेपासून **१५ दिवसात** सद्र प्रमाणपत्र न सापडल्यास आम्ही दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र

उपरोक्तनसार सर्वसामान्य जनतेस येथे कळविण्यात येत आहे की. उपरोक्त प्रमाणपत्राचे बेकायदेशीरपणे वापर केल्यास

कारवाई केली जाईल आणि आमच्या कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणीही कोणत्याही प्रकारे सदर प्रमाणपत्र वापरु शक

Godrej

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे.

विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र.

ऱ्र.:०२२-२५१८८०१०, **फॅक्स**:०२२-२५१८८०६६

ई-मेलः<u>investor@godrejinds.com,</u> वेबसाईटः<u>www.godrejindsustries.com</u>

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि

अनुक्रमांक

०५०५२३५४३ ०५०५२३७२२

०५०५१८८९३ ०५०५१९०७२

048732764 048732388

०५११७३६६१ ०५११७३७२० ०४०२९०१

पर्यंत

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

तेजल जरीवाल

(एफसीएस ९८१७)

....अर्जदार

नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

(द.मु.१/-

१८०

१८०

90

€0

जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये

भारबीआयद्वारा वितरीत मुळ नोंद प्रमाणपत्र क्र.१३.०१०४१ हे हरवले आहे.

च्या वतीने व करिता

सही / -

मा. सचिव

च्या वतीने व करित

जहांगीर होमी मेहता

भाग

प्रमाणपत्र

०४०१६७४

०४०१६५

0803068

(डीआयएन:००११०९५१)

झेनिथ सिक्युरिटीज ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

निकुंज को.हौ.सो.लि.

रिपरिप सुरू राहणार आहे.

उपलब्ध आहेत.

दिनांक: १८.०७.२०२४

वितरणासाठी आरबीआयकडे अर्ज करु.

ठिकाण: मंबर्ड

फोलिओ

०१०८८२८ विमल चंदा केशरी

०१०६३८४ गोदावरी गुप्ता

जी००३२३२ गोदावरी गुप्ता

बी००५२६२ बी एल गुप्ता

दिनांक: १८ जुलै, २०२४

अमरावती, दि.१७ : यंदाचा ३८ टक्के पावसाळा संपला तरी नऊ

खरीप हंगाम 5053 राज्यस्तरीय पिक स्पर्धेचा निकाल जाहीर

अमरावती, दि.१७ : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने खरीप हंगाम सन २०२३ चा राज्यस्तरीय पिकर-पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. या पिकर-पर्धे त अमरावती जिल्ह्यातील तूर आदिवासी गटामध्ये सुशिला मारूतराव युवनाते, महेंद्री ता. वराड यांना व्दितीय क्रमांक तर आशिष सुरेश महाले, वाई खु. ता. वरूड यांना तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्यात

खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात, ज्वारी, बाजरी,म का,नाचणी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकर-पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका र-तरावराल बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२३ पिकस्पर्धे चे राज्यस्तरीय निकाल आयुक्त (कृषि) रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिकर-पर्धा निकाल समि तीद्धारे जाहीर करण्यात आले.

PUBLIC NOTICE

Capt. HARMINDER SINGH owner of flat No. 803, 8th floor Address PREMIUM TOWER CHS. LTD., sub plot No. 351 of S.No. 41(Pt). Lion Sol Marg, Oshiwara, Old Lokhandwala Andheri (W). Mumbai-400053 & holding Share Certificate No. 117, Distinctive Nos. 606 to 610 which has been reported lost /misplaced.

If anyone having any claim/objectio should contact the society within 15 days Thereafter no claim will be considered & society will proceed to issue Duplicate Share Certificate i accordance with law. For and on behalf of

PREMIUM TOWER CHS LTD Sd/- Secretar Date: 18/07/202

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती ज्योर्त अरोरा या निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.१६०४ १६वा मजला, रहेजा विस्तास को-ऑपरेटिव ग़ैसिंग सोसायटी लिमिटेडची विंग जी, रहेज विहार कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, तुंगवा मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ ८३७ चौ.फु. (अर्थात ७७.७६ चौ.मी.) कार्पेट क्षेत्र तसेच शल्या मजल्यावरील पोडियम लेव्हल क्र.४०६ मधीर **एक आच्छादीत कार पार्किंग जागेच्या** मालव

असे की, **श्रीमती ज्योती अरोरा** यांनी सर्व अधिभारापासून मुक्त असलेली सदर जागा माझे अशील १) श्री. थॉमस ॲन्टॉनी, २) श्री. जॉन थॉमस व[ँ]३) श्रीमती सामंथा जॉन यांच्याकडे विक्री करण्यास करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदः जागेबाबत कोणताही दावा. आक्षेप किंवा अधिकार हक, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपः _राव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे . भन्यथा माझे अशील सदर सूचनेच्या दिवस गमाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

आज दिनांकीत १८ जुलै, २०२४

सही राहल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायाल दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७ मोबा.९०२९५५१२६८

जाहीर सूचना

थी. जाधवजीभार्द एच. परमार व शीमर्त सुर्यकांताबेन जे. परमार हे रॉक एन्क्लेव्ह को-ऑप हौसिंग सोसायटी लि., जॉय आईसक्रिम समोर हिंदुस्तान नाकाजवळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे सह-सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील ४थ्या मजल्यावरीत फ्लॅट क्र.डी-४१३ चे धारक आहेत. यांचे अनुक्रमेव दिनांक १२.०६.२०१२ व ०१.०६.२०१९ रोजी निध झाले. त्यांची कायदेशीर वारसदार अर्थात त्यांच मुलगी कुमारी मिना जे. परमार यांनी त्यांच्या एकमे नावे सदर मयतांचे शेअर्स हस्तांतरणासाट

जर कोणा व्यक्तीस, सोसायटीस, न्यास, बँक एनबीएफसी, एच.यु.एफ., कायदेशीर वारसदार वित्तीय संस्था यांना उपरोक्त फ्लॅट मालमत्ता किंव भागावर विक्री. अदलाबदल, वारसाहक, कायदेशी हक, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी कोणतेही इतर हुकूमनामा, कायद्याच्या न्यायालय न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वा पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पष्ठ्य सत्य दस्तावेज व आवश्यक पुराज्यासह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, दी लिगल सोल्यशन्झ+, डी १०३/१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवल (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोङ् दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्य अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्य सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधाराव व्यवहार सुरू करतील

दी लिगल सोल्युशन्झ+करित हेतल आर. चोथान देनांक: १७.०७.२०२४, ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is negotiating with Mr. Milind Vishwanath Ubale & Mrs. Anita Milind Ubale, for the purchase of their Flat No.004 situated on the ground floor B-Wing of New Gokul Plaza CHS Limited having address at Thakur Complex. Kandivali East Mumbai - 400101. My clients are informed by the above Vendors that they have lost the Origina Agreement for Sale dated 3rd March, 1992, made and entered into by and between M/s Dharti Builders and Developers Pvt. Ltd. on the one part, and Mr. Shauka Ahmed Ali & Mushtaq Ali Ahmed Ali Syed, on the othe part, in respect of the above Flat No. 004.

All persons having any claim in, to or upon the said Fla and/or the shares pertaining to the said Flat, or any par thereof by way of lease, lien, gift, license, inheritance sale, exchange, easement, mortgage, charge o otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentione below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without an reference to such claim

Date : 18.07.2024 M. R. Nair, Advocate Place : Mumbai Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex Kandivali East, Mumbai -400 101

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. हेमंत कृष्णा भंडारी, स्वर्गीय श्री किसन ऊर्फ कृष्णा गणपत भंडारी यांचा मुलगा आणि <mark>श्री. नरेंद्र मांगा भंडारी, स्वर्गीय श्री मंगल ऊर्फ मांगा</mark> गणपत भंडारी यांचा मूलगा हे स्वर्गीय १) श्री. किसन गणपत बुधाजी, २) स्वर्गीय श्री. मंगल गणपत बुधाजी, ३) स्वर्गीय श्री. ऐतवार गणपत बुधाजी, ४) स्वर्गीय श्री. नारायण गणपत बुधाजी, ५) स्वर्गीय श्रीमती बुबुबाई गणपत बुधाजी हे जमीन बीएमसी करपात्र क्र.आरसी०७०२९५००८००००, सीटीएस क्र.१४३, क्षेत्रफळ सुमारे **४५ चौ.मी.,** तसेच त्यावर असलेल्या संरचना, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, बृहन्मुंईच्या मर्यादेत नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर, बृहन्मुंबईच्या मर्यादेत (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) असलेल्या जागेचे मालक आहेत, यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करावयाची इच्छा असल्यास त्यांनी माझ्या अशिलांच्या मालकीत्व अधिकाराची नोंद घ्यावी.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, सदर मालमत्तेबाबत जर कोणा व्यक्तीस वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक, परवाना, बक्षीस ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसात** कळवावेत. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजून आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

जमीन **बीएमसी करपात्र क्र.आरसी०७०२९५००८००००,** सीटीएस क्र.१४३, क्षेत्रफळ सुमारे **४५ चौ.मी.**, तसेच त्यावर असलेल्या संरचना, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, बृहन्मुंईच्या मर्यादेत नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर बृहन्मुंबईच्या मर्यादेत असलेल्या जिमनीचे सर्व भाग व खंड.

श्री. हेमंत कृष्णा भंडारी व नरेंद्र मांगा भंडारी यांचे वकील पत्ता: १२३, वझिरा गाव, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ मोबा.:९८६७३००२५६ विकलांचा पत्ताः एस-१९/४, श्री स्वरूप निकेतन, अशोकवन, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ ठेकाण: मंबई

मोबा.:९८६७३००२५६

देनांक: १८.०७.२०२४

रोज वाचा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, डी के फार्मकेम प्रायव्हेट लिमिटेड हे निवासी जागा अर्थात **फ्लॅ**ट क्र.७०१, ७वा मजला, ए विंग, राज ग्रॅंड्युअर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड तिरंदाज गाव, पवई, मुंबई-४०००७६, क्षेत्रफळ १८३५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तसेच दोन कार **पार्किंग जागा क्र.बी-११८ व बी२-३** येथील जागेचे मालक आहेत.

असे की, **डी के फार्मकेम प्रायव्हेट लिमिटे**ड यांनी सर्व अधिभारापासून मुक्त असलेली सदर जागा माझे अशील **१) श्रीमती आनंदोमोयी संजीब** <mark>बोस व २) श्री. संजीब कुमार बोस</mark> यांच्याकडे विक्री करण्यास करारनामा केला आहे आणि ज कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपत्री गुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. भन्यथा माझे अशील सदर सूचनेच्या दिवस गमाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेत उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील

पूर्ण करतील. आज दिनांकीत १८ जुलै, २०२४

सही / राहल नरेंद्र सिंग वकील उँच न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवर्ड, मंबर्ड-४०००७६ मोबा.९०२९५५१२६८

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Santoshkumar Vasantrao Patil is the sole and absolute owner and bonafide member of our society in respe of Commercial Premises being Shop No. 5 and

However the original Share Certificate No. 8 and 83 (consisting of 5 shares each bearing Dist. Nos. 401 to 405 (both inclusive) & Dist Nos. 411 to 415 (both inclusive) are lost/misplaced from him in respect of above said both commercial premises & he has applied to our society for issuance of duplicate are certificate with respect to both the above said commercial premises.

Any person/s having any claim or objection with regard to abovesaid shares or lien o against the issue of duplicate share certificat thereof must inform the undersigned within 15 days from the date of publication of this notice at below mentioned address; failing which ciety shall proceed to issue duplicate shall certificate to him.

Chairman/Secretary
Kalpavruksh Garden Building No. 1 Mahavir Nagar; New Link Road Kandivali (W); Mumbai-400067 Date: 18/07/2024.

Place: Mumbai

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात[े] **श्री. सोमेश अशोव** आहुजा व श्रीमती अक्षिता अशोक आहुज यांनी विक्रेते अर्थात १) श्री. हृषिकेश हरेश म्हात्रे २) कुमारी महिका अरुण चिंदरकर, ३) कुमार लाका अरुण चिंदरकर, ४) श्री. उदय वसंत चेंदरकर, ५) श्री. प्रकाश व्ही. चिंदरकर, ६ श्रीमती उषा लक्ष्मण मसुरकर, ७) श्रीमती दीपश्र प्रदीप आरोंदेकर, ८) श्रीमती मंदिरा अमीत घाग व ९) श्री. माणिक प्रभु समस्थान यांच्यासह फ्लॅ s.४०१, ४था मजला, ज्युपिटर अपार्टमेंट नं.३ को-ऑप. हौ.सो.लि., चार बंगला, नवकिरण मार्ग अंधेरी पश्चिम, मंबई–४०००५३ अर्थात सदर फ्लॅट खरेदी करणेबाबत दिनांक १५.०७.२०२४ रोजीचे (नोंद.क्र.एएनडी-५/११३६३/२०२४) विक्री त्रारनामा केला आहे. सदर विक्रेत्यांनी आमचे अशिलाकडे कळविले आहे की, मुळत: दिनांव १९.१०.१९८३ रोजीच्या विक्री करारनामानसा मे. नॅशनल एन्टरप्रायझेस यांनी सदर फ्लॅट श्री शशिकांत वसंतराव चिंदरकर व श्रीमती विजया शिकांत चिंदरकर यांच्याकडे विक्री केले. श्र गशिकांत वसंतराव चिंदरकर यांचे ९.१०.२०० रोजी आणि श्रीमती विजया शशिकांत चिंदरक यांचे १५.९.२०१८ रोजी निधन झाले, त्यांचे क्रोणतेही अपत्य नाही. श्रीमती विजया एस. चिंदरक गांच्या पश्चात त्यांचे नोंद अंतिम इच्छापत्र दिनांक २.५.२०१३ असून ते दिवाणी न्यायाधिश यांच यायालय, एसडी वसई यांच्याद्वारे १.४.२०२१ रोजी नमुद करण्यात आले. ज्याद्वारे त्यांनी फ्लॅटमधील त्यांचे अधिकार, हक्क व हित सदर विक्रेता क्र.१ ते ९ यांच्या नावे तसेच श्री अरुण वसंतगत चेंदरकर यांच्यासह दिले. विक्रेता क्र.२ व ३ मयत श्री. अरुण व्ही. चिंदरकर यांचे जिवीत कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक १५.७.२०२^५ रोजीचे (नोंद.क्र.एएनडी-५/११३६१/२०२४) नोंत हस्तांतर करारनामाद्वारे श्री. प्रकाश व्ही. चिंदरकर मयत श्रीमती जिया एस. चिंदरकर यांच्य च्छापत्राचे निष्पादक यांनी सदर फ्लॅट लाभार्थ अर्थात सदर विक्रेत्यांच्या नावे हस्तांतर केले. म्हणून वेक्रेत्यांकडे सदर फ्लॅटचा संपुर्ण ताबा आहे आणि गवहार करण्याचा अधिकार आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री नक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारा अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशी हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव अमल्याम त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमृद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आवश्यव दस्तावेजी पराव्यांसह सदर सचना तारखेपासन **दिवसांत** कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेव <u>कोणताही दावा असे समजले जाईल.</u>

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोसिएटस् ७०५/ए, बोनान्झा सहार प्लाझा, जे.ब. नगर अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

PARSHVA

मनमोहन सिंग पंतलिया, श्री. गुरदेव सिंग यांचा मुलगा, र/ठि.: ९/४/३, हायलॅण्ड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., भवानी नगर, शॉप नं. ४. किसमत बिल्डिंग मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ यांनी खालील अनुसुचीत नमुद केलेली रामभजन निवास, रेल्वे स्टेशन समोर, विक्रोळी मालमत्ता श्री. निकोलस कारमो जोस पाटणकर गंच्याकडे विक्री करण्याचे मान्य केले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल तारण, अधिभार, मालकीहक्क, न्यास, ताबा कायदेशीरहक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे काही टावा अमल्याम त्यांनी खालील म्वाक्षरीकर्त्यांकरे दकान क्र.१०, कादरी इमारत, चिमटपाडा, मरोळ . नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ येथे त्यांचे दावा/आक्षेपबाबत आवश्यक पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसात कळवावे. अन्यर्था अभा टाट्यांच्या मेंटर्भाशिवाय माद्ये अशील

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री

विक्री व्यवहार पूर्ण करतील आणि दावा असल्यास त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल. अनुसुची मालमत्तेचे तपशील

म्लॅट क्र.३, १ला मजला, इमारत क्र.४, प्लॉट क्र.९, हायलॅण्ड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., भवानी नगर, मरोळ मरोशी रोड मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, क्षेत्रफळ ४९९ चौ.फु. कार्पेंट क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.१०९, मरोळ गाव, तालुका अंधेरी. आज दिनांकीत १८ जुलै, २०२४

सही/-श्री. धर्मेश पी. मांजेश्वर वकील उच्च न्यायालय, मंबर्ड

जाहीर नोटीस

मे. ज्योती वाईन्स, नमुना एफएल - II क्र. २९७ व सी एल/एफएल/टिओडी - III

(प) मुंबई-८३ या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्ती धारक/भागीदार **श्री. प्रवीण गोपाळ शेट्टी** यांनी त्यांचे दि. २१-०२-२०२३ रोजीच्या अर्जान्वये मे. ज्योती वाईन्स, नमुना एफएल - II क्र. २९७ व सी एल/एफएल/टिओडी - III क्र. १८७ या अनुज्ञप्ती मधील अनुज्ञप्ती धारक/ भागीदार श्री. गोपाळ सुबय्या शेट्टी यांचे दि. १४.०२.२०२३ रोजी निधन झालेले आहे. तरी सदर अनुज्ञप्ती मधून दिवंगत भागीदार श्री. गोपाळ सुबय्या शेट्टी यांचे नाव कमी करणेबाबत विनंती केलेली आहे. तरी या बाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून **८ दिवसाच्या** आत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर, जुने जकात घर, तळ मजला, फोर्ट, मुंबई - २३ या गत्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर अनुज्ञप्ती मधुन दिवंगत भागीदार श्री. गोपाळ सुबय्या शेट्टी यांचे नाव कमी करण्यात येईल.

> सही/ जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरकरिता.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की स्वगीय डॉ. अनिल पाटील हे फ्लॅट क्र.ए/१५०२, क्षेत्रफळ ६४५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र आणि बी /१५०२, क्षेत्रफळ ३२१ चौ.फ. कार्पेट क्षेत्र १५वा मजला, पंचवटी ए विंग को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लि.. पंच सष्टी कॉम्प्लेक्स. चांदिवली फार्म रोड, चांदिवली, पवई, मुंबई-४०००७२, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील निवासी जागेचे संपुण

व्वर्गीय डॉ. अनिल पाटील यांचे ८ ऑगस्ट, २०२० रोजी निधन झाले आणि म्हणून त्यांचे सर्व पात्र कायदेशी ारसदार अर्थात **कुमारी निहारिका अनिल पाटील (मुलगी)** कमारी समदिका अनिल पाटील (मुलगी), मुक्तकर्ते आणि श्रीमती आम्रपाली अनिल पाटील (पत्नी), प्राप्तकर्त्या यांच्य रम्यान फ्लॅट क्र.ए/१५०२ करिता अ.क्र.केआरएल५ ८२९-२०२२ आणि फ्लॅट क्र.बी/१५०२ करिता अ.क्र केआरएल५-९८२९-२०२२ नुसार हमी उपनिबंधकांसमक्ष नोंद असलेले दिनांक १२ मे, २०२२ रोजीचे मुक्तत करारनामा नोंद करण्यात आला आणि त्याद्वारे श्रीमती **आम्रपाली अनिल पाटील** यांना सदर निवासी जागेच्या ालक करण्याचे आले.

ज्याअर्थी श्रीमती आमपाली अनिल पाटील या निवास जागेच्या मालक आहेत आणि जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारमदाराम सदर जागेबाबत कोणताही दावा प्राक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्या त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन १५ दिवसांत आवश्यव पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता आणि सोसायटीकडे कळवावे. तदनंतर माझे अशील सदर सचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेत उपरोक्त जागेची विक्री करतील. आज दिनांकीत १८ जुलै, २०२४

> वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स पवई, मुंबई-४०००७६

IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

नॉद<mark>णीकृत कार्यालय</mark>ः प्लॉट-१५, ६वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुरुग्राम, हरियाणा–१२२००२. **शाखा कार्यालयः** तळमजला, दुकान क्र.२, संटेलाईट टॉवर, आयसीआयसीआय बैंकजवळ, जयस्तम चौक, गॉंटिया–४४१६०१, महाराष्ट्र

स्थावर मालमत्तेकरिता वास्तविक ताबा सूचना

न्याअर्थी, **इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि**.चे प्राधिकृत अधिकारी असल्याले खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियर ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट (सिक्युरिटी) इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वयं प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना खाली नमूद केलेल्या कर्जदार आणि मालमत्तेचे मालक/हमीदार यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे. मालमत्तेचे मालक व इतर यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदाग भ्राणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच **सांकेतिक ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ व ९ सह वाचले आहे. विशेषत: कर्जदा आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहार **इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेश**न

ाल	.च्या शुल्काच्या अधान असताल.					
अ.	कर्जदार/जामिनदाराचे नाव (मालमत्तेचे	तारण मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक, मागणी सूचना	ताबा		
क्र.	मालक) व कर्ज खाते क्र.	(मालमत्ता समाविष्ट सर्व भाग व खंड)	तारखेला देय रक्कम	दिनांक		
१	श्री./श्रीमती प्रिती बुरडे, श्री./श्रीमती मयुर बुरडे,	प्लॉट क्र.२९, क्षेत्रफळ १५०० चौ.फु. (१३९.४० चौ.मी.),	मागणी सूचना १२.०४.२०२४	१६.०७.२०२४		
1	दोघांचा निवासी पत्ता: प्लॉट क्र.२९, घर	गट क्र.२१/२/भाग, २९, पी एच क्र.२५, मौजे लखनदुर,				
1	क्र.३१९९, लखनदूर वाडसा रोड, लखनदूर, ता.	जिल्हा भंडारा येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा:				
1	लखनदूर, जि. भंडारा, महाराष्ट्र-४४१८०३, महाराष्ट्र.	पुर्व: प्लॉट क्र.२६; पश्चिम: मोकळी जागा क्र.३०; उत्तर:				
1	कर्ज खाते क्र.:HL44AHLONS00005045667	मोकळी जागा क्र.२८; दक्षिण: १५ फीट रुंद सिमेट रोड.	तसेच ११.०४.२०२४ पासून व्याज व अन्य			
			शुल्क यासह एकत्रित.			
- 9						

ठिकाण: गोंदिया, दिनांक: १८.०७.२०२४

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि

श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यात्यः सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, _ चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.

करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह

सुचित कर

१. श्रीमर्त फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, हिरामणी एन्क्लेव्ह कोहौसोलि.,

प्लॉट क्र. ३३/३४, अशोक नगर, क्रॉस रोड क्र.३, बँक ऑफ बडोदा जवळ, नगरपालिकेचे मैदानासमोर, कांदिवली पूर्व, मुंबई -

समोर, वसई पूर्व - ४०१९०८ तसेच : गुंजन क्रिएशन (त्यांचे मालक वर्षा परमार यांच्याद्वारे)

गाला क्र. १०१, शिव कुबेश्वर इंडस्ट्रीज, एस.क्र.६२, एच.क्र.२, ासई पूर्व - ४०१२०८

प्लॉट क्र. ३३/३४, अशोक नगर, क्रॉस रोड क्र.३, बँक ऑफ बडोदा जवळ, नगरपालिकेचे मैदानासमोर, कांदिवली पूर्व, मुंबई -

समोर, वसई पूर्व - ४०१९०८ तसेच : पूनम आर्ट (त्याचे मालक धीरू परमार यांच्याद्वारे)

दुकान क्र. ४७८, घास बाजार, नवपाडा गेट क्र. १८, वांद्रे पूर्व

मागणी सूचना दिनांक : १६.०७.२०२४

ਜਧੀएचटी फ्लॅट क्र. ३०१, ४८०.७५ चौ. एचएनई००००५१२ अंतर्गत दि.०६.०७.२०२४ रोजी देय रक्कम रु.६७०९६३/-(रूपये सहा लाख सत्तर हजार नऊशे त्रेसष्ट फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसटीयूएचटीएच एनई०००१४७२ अंतर्गत दि.०६.०७.२०२४ रोजी देय रक्कम रु.११०८७५७/-(रूपये अकरा लाख आठ हजार सातशे सत्तावन्न फक्त) आणि कर्ज खाते क्र.एसएचएलएचटी एचएनई००००५१० अंतर्गत

दि.०६.०७.२०२४ रोजी देय रक्कम रु.१७८१५४४२/-(रूपये एक कोटी अठ्ठयाहत्तर लाख पंधरा हजार चारशे बेचाळीस फक्त)

आणि रू.६१२५२४/-

फू.कार्पेट क्षेत्र, ५७६.९ चौ.फू.बिल्ट अप क्षेत्राच्या समतुल्य, संलग्न टेरेससह १०९१.५० चौ.फू.कार्पेट क्षेत्र तिसऱ्या मजल्यावर, एक का पार्किंगच्या जागेसह, हिरामर्ण एन्क्लेव्ह को-ऑपरेटिव्ह . हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतात, अशाक नग क्रॉस रोड क्र.३, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१, येथील सर्व भाग व खंडावर जिमन बेअरिंग सीटीएस क्र.२८ए आणि २८/१ ते ८ गाव : वाधवण, तालुका बोरिवली, मुंबई उपनगरातील

प्रतिभूत मालमत्तेचा

नोंदणी जिल्हा आणि उप-

सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

जिल्हा येथील सर्व भाग व खंड. कर्ज रक्कम

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र

वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५**

(पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर

प्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य

जाहिर नोटीस मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी,

हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१. बल्लाळश्वेर सहाकारी पतपेढी मर्या.

प्रशासकीय कार्यालय पत्ता : नटराज को-ऑप. हौसिंग सोसायटी, शॉप नं. ५/ए, प्लॉट नं. १५, सेक्टर ४, सानपाडा, नवी मुंबई - ४००७०५.

अनुक्रमांक १ ते २०

जाब देणाऱ्याचे नाव दावा क्रमांक देणार रुपये १ योगेश निवृत्ती शिंदे २७/०३/२१ २४४८ ६७९४३ २ धनराज भगवान तायडे २७/०३/२४ 2886 34884 8 ३ प्रमोद भागवत पारधी १७/०३/२१ २४४९ ३५६१७ ४ निखिल लक्ष्मण कोलते 2886 २७/०३/२४ ३५६१५ 3 ५ अभिषेक अजित शिवलकर २७/०३/२४ २४५१ १०८४९२ ६ लक्ष्मण दशरथ शिंदे ५७१९६ २७/०३/२४ २४५२ ७ रमेश जालिंदर धिवर 29/03/27 २४५२ ५७१९६ ८ माधवी संजय गडकर २४५३ २७/०३/२१ ६३८२७३ 8 ९ मधुकर सिताराम जाधव २७/०३/२४ २४५३ ६३८२७३ 2 १० ऋषीकेश खुशीराम पाल २४५३ ६७८२७३ २७/०३/२४ 8 ११ हेमदत्त मधुसुदन कुडतरकर 29/03/28 २४५४ ५९६७९८ 8 १२ नवीन सज्जन गरुड २७/०३/२४ २४५५ ६९९८८६ १३ प्रदिप शरद पवार २७/०३/२४ २४५६ 426888 १४ राजीव पुंडलिक मुळगांवकर २७/०३/२१ २४५६ 426888 २४५७ १५ सुशीलकुमार श्रीराम शुक्ला २७/०३/२ ६२७८७ १६ सुरज गुलाब केवट २७/०३/२४ २४५७ ६२७८७ 2 १७ ओमप्रकाश रामनरेश तिवारी ७८७६३ २७/०३/२४ २४५७ २४५८ १८ रमाशंकर हंसप्रसाद यादव 29/03/28 ५१४८० १९ ओमप्रकाश रामनरेश तिवारी 29/03/28 २४५८ ५१४८० २० सुरज गुलाब केवट २७/०३/२४ २४५८ ५१४८०

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २६/०७/२०२४ रोजी दपारी १२.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हज

न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील

।।रखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १२/ ०७/ २०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

पाश्वे एन्टरप्रायझेस लिमिटेड सीआयएन: एल५१९०९एमएच२०१७पीएलसी२९७९१०

नोंदणीकृत कार्यालय: एच.ओ.क्र.२१९, विल ब्राह्मणगाव, ता. वाडा, जि. पालघर, वाडा, ठाणे, वाडा, महाराष्ट्र-४२१३०३ दूरध्वनी:०२२-४९७२९७००, वेबसाइट:www.parshvaenterprises.co.in, ईमेल:info@parshvaenterprises.co.in ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव				(रु.लाखात)			
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेले वर्ष संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५६१.८४	८६६.२२	४५५.३५	२५१२.८२	५६१.८४	८६६.२२	४५५.३५	२५१२.८२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१०.६४	११.0२	६.५0	36.30	१०.१८	११.0२	Ę. ५ 0	39.30
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६. ६४	۷.0२	६.५0	38.30	६.१८	۷.0۶	६.५0	38.30
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	8.98	૫. ५૪	४.८१	२५.६०	38.8	<i>પ</i> . <i>પ</i> ૪	४.८१	२५.६०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	१०१८.९७	१००४.९७	१००४.९७	१०१८.९७	१०१८.९७	१०१८.९७	१००४.९७	१०१८.९७
उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
- मुळ - सौमिकृत	0.0५ 0.0५	0.0५ 0.0५	0.0५ 0.0५	0.२५ 0.२५	0.08 80.0	0.0५ 0.0५	0.04 0.04	०.२५ ०.२५

. मेबी (लिस्टिंग अँण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६,२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकारेता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.parshvaenterprises.co.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३०.०६,२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकारेताचे वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १७.०७.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि

पार्श्व एन्टरप्रायझेस लिमिटेडकरित

सूचना

HOUSING FINANCE नोंवणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. मागणी वेबसाईट: www.shriramhousing.ir

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद

एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते. ो आणि म्हणन त्यांना याबाबत सदर जाहीर सचनेद्वां सदर सूचना

कर्जदारांचे व प्राच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे

। त्याच्या अतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली ३						
ण्यात येत आहे.						
लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उ	पलब्ध वेळेसंदर्भात कायद्य					
कर्जदार व सहकर्जदारांचे	थकबाकी					
नाव व पत्ता	रक्कम					
ती वर्षा धीरुभाई परमार	कर्ज खाते क्र.एसएल					

तसेच : ए-१०४, पवन नंदनवन नवीन लिंक रोड, पीएमसी रोड

२. धीरू ओधवजी परमार फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, हिरामणी एन्क्लेव्ह कोहौसोलि.

तसेच : ए-१०४, पवन नंदनवन नवीन लिंक रोड, पीएमसी रोड

एनपीए दिनांक : ०४.०७.२०२४

ठिकाण: मुंबई

दिनांक: १८.०७.२०२४

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना

ण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज

लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या

प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व

परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.

एसएलपीएचटीएचएनई००००५१२ एसटीयूएचटीएचएनई०००१४७२ आणि रू.१०७४६५३/-एसएचएलएचटीएचएनई००००५१० आणि रू.१७४००००/-